

| अ. क्र. | जाब देणाऱ्यांचे नाव | अर्ज दाखल दिनांक | वावा क्रमांक | वावा रकम रुपये | जाब देणार क्रमांक | पुढील सुनावणी दिनांक |
|---------|-------------------------------|------------------|--------------|----------------|-------------------|----------------------|
| ३६ | आनंदन सेतु | ४.०९.१८ | २००० | ६४८१५ | ३ | २.११.१८ |
| ३७ | प्रविण माधव पगारे | ४.०९.१८ | २००१ | ७०६५९ | १ | २.११.१८ |
| ३८ | केलास जगन रंगारी | ४.०९.१८ | २००१ | ७०६५९ | २ | २.११.१८ |
| ३९ | राजेश माधव पगारे | ४.०९.१८ | २००१ | ७०६५९ | ३ | २.११.१८ |
| ४० | बापू गणपत सोरटे | ४.०९.१८ | २००२ | ७०२२० | १ | २.११.१८ |
| ४१ | गिरीश वासुदेव ओंगले | ४.०९.१८ | २००२ | ७०२२० | २ | २.११.१८ |
| ४२ | लुकमान जुम्मा तडवी | ४.०९.१८ | २००२ | ७०२२० | ३ | २.११.१८ |
| ४३ | लुकमान जुम्मा तडवी | ४.०९.१८ | २००३ | ९८१३० | १ | २.११.१८ |
| ४४ | सिकंदर जुम्मा तडवी | ४.०९.१८ | २००३ | ९८१३० | २ | २.११.१८ |
| ४५ | गिरीश वासुदेव ओंगले | ४.०९.१८ | २००३ | ९८१३० | ३ | २.११.१८ |
| ४६ | कडू वतसू चव्हाण | ४.०९.१८ | २००४ | ५७१२९ | १ | २.११.१८ |
| ४७ | फतीमा लुकमान तडवी | ४.०९.१८ | २००४ | ५७१२९ | २ | २.११.१८ |
| ४८ | राजेशकुमार हरीशसाद गौतम | ४.०९.१८ | २००४ | ५७१२९ | ३ | २.११.१८ |
| ४९ | रमेश रमेश जाधव | ४.०९.१८ | २००५ | ९४१९१ | १ | २.११.१८ |
| ५० | राहुल मोहंहर झुंज | ४.०९.१८ | २००५ | ९४१९१ | २ | २.११.१८ |
| ५१ | गणपत देवू चोरो | ४.०९.१८ | २००५ | ९४१९१ | ३ | २.११.१८ |
| ५२ | राहुल मोहंहर झुंज | ४.०९.१८ | २००६ | १००३११ | १ | २.११.१८ |
| ५३ | रमेश रमेश जाधव | ४.०९.१८ | २००६ | १००३११ | २ | २.११.१८ |
| ५४ | सुनिता सुरेश झुंज | ४.०९.१८ | २००६ | १००३११ | ३ | २.११.१८ |
| ५५ | कोकुक केलास धंडी | ४.०९.१८ | २००७ | ६००८८ | २ | २.११.१८ |
| ५६ | ओमकार शशिकांत धुत | ४.०९.१८ | २००७ | ६००८८ | ३ | २.११.१८ |
| ५७ | राजाराम जानु यादव | ४.०९.१८ | २००८ | ९७४४२ | १ | २.११.१८ |
| ५८ | रियाज अहमद अय्याज शेख | ४.०९.१८ | २००८ | ९७४४२ | २ | २.११.१८ |
| ५९ | पल्लवी पांडुरंग पिळगे | ४.०९.१८ | २००८ | ९७४४२ | ३ | २.११.१८ |
| ६० | रियाज अहमद अय्याज शहा | ४.०९.१८ | २००९ | ८२१०४ | १ | २.११.१८ |
| ६१ | राजाराम जानु यादव | ४.०९.१८ | २००९ | ८२१०४ | २ | २.११.१८ |
| ६२ | पल्लवी पांडुरंग पिळगे | ४.०९.१८ | २००९ | ८२१०४ | ३ | २.११.१८ |
| ६३ | प्रविण तुकाराम वाघपंजे | ४.०९.१८ | २०१० | ७१७९५ | १ | २.११.१८ |
| ६४ | विकी अर्जुन मराठे | ४.०९.१८ | २०१० | ७१७९५ | २ | २.११.१८ |
| ६५ | अमील बाबु सावंत | ४.०९.१८ | २०१० | ७१७९५ | ३ | २.११.१८ |
| ६६ | विकी अर्जुन मराठे | ४.०९.१८ | २०११ | ८५८६६ | १ | २.११.१८ |
| ६७ | प्रविण तुकाराम वाघपंजे | ४.०९.१८ | २०११ | ८५८६६ | २ | २.११.१८ |
| ६८ | अमील बाबु सावंत | ४.०९.१८ | २०१२ | ८०६१० | १ | २.११.१८ |
| ६९ | प्रविण तुकाराम वाघपंजे | ४.०९.१८ | २०१२ | ८०६१० | २ | २.११.१८ |
| ७० | विकी अर्जुन मराठे | ४.०९.१८ | २०१२ | ८०६१० | ३ | २.११.१८ |
| ७१ | गजानन चंद्रकांत माडिये | ४.०९.१८ | २०१३ | ८२११६ | १ | २.११.१८ |
| ७२ | सुधीर किसन चव्हाण | ४.०९.१८ | २०१३ | ८२११६ | २ | २.११.१८ |
| ७३ | गणेश अर्जुन गुला | ४.०९.१८ | २०१३ | ८२११६ | ३ | २.११.१८ |
| ७४ | अंबु परमनाथ मुदलियार | ४.०९.१८ | २०१४ | ९९१९३ | १ | २.११.१८ |
| ७५ | इलामगुन राजू सेतुंधर | ४.०९.१८ | २०१४ | ९९१९३ | २ | २.११.१८ |
| ७६ | मुल्लाईकोडी विवेकानंद सेतुंधर | ४.०९.१८ | २०१४ | ९९१९३ | ३ | २.११.१८ |
| ७७ | सुनिल गंगाराम कदम | ४.०९.१८ | २०१५ | ६७३२१ | १ | २.११.१८ |
| ७८ | दियाली बाबु सोलंकी | ४.०९.१८ | २०१५ | ६७३२१ | २ | २.११.१८ |
| ७९ | राजेंद्र सुभाषचंद्र कुलकर्णी | ४.०९.१८ | २०१५ | ६७३२१ | ३ | २.११.१८ |
| ८० | राजेंद्र सुभाषचंद्र कुलकर्णी | ४.०९.१८ | २०१६ | ६००१३ | १ | २.११.१८ |
| ८१ | सुनिल गंगाराम कदम | ४.०९.१८ | २०१६ | ६००१३ | २ | २.११.१८ |
| ८२ | दिलीप बाबु सोलंकी | ४.०९.१८ | २०१६ | ६००१३ | ३ | २.११.१८ |
| ८३ | दिलीप बाबु सोलंकी | ४.०९.१८ | २०१७ | ९३८५७ | १ | २.११.१८ |
| ८४ | राजेंद्र सुभाषचंद्र कुलकर्णी | ४.०९.१८ | २०१७ | ९३८५७ | २ | २.११.१८ |
| ८५ | सुनिल गंगाराम कदम | ४.०९.१८ | २०१७ | ९३८५७ | ३ | २.११.१८ |

CIN: L28920MH1991PLC062542

Regd.Office: Sterling Center, 2nd Floor,
Dr. A.B. Road, Worli, Mumbai - 400018

Website : www.onwardgroup.com

Email : info@onwardgroup.com

Tel : +91 22 2492 6570 Fax : +91 22 2492 6549



Extract of Consolidated Unaudited Financial Results for the quarter and six months ended 30th Sep, 2018

(₹ in Lakhs)

| Particulars | Quarter ended 30.09.2018 Unaudited | six months ended 30.09.2018 Unaudited | Quarter ended 30.09.2017 Unaudited |
|--|------------------------------------|---------------------------------------|------------------------------------|
| Total income from operations (net) for the period | 6,842.22 | 13,149.43 | 6,418.85 |
| Net profit/(loss) (before tax, Exceptional and/or Extraordinary items) for the period | 369.95 | 690.35 | 404.66 |
| Net profit/(loss) before tax (after Exceptional and/or Extraordinary items) for the period | 369.95 | 690.35 | 404.66 |
| Net profit/(loss) after tax (after Exceptional and/or Extraordinary items) for the period | 188.96 | 399.42 | 302.53 |
| Total Comprehensive Income for the period [Comprising Profit /(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | 274.46 | 588.27 | 300.34 |
| Equity share capital (Face value ₹ 10 each) | 1,569.66 | 1,569.66 | 1,536.46 |
| Earnings per share (of Rs.10 each) (for Continuing and discontinued operations) - | | | |
| a) Basic (in rupees) | 1.20 | 2.55 | 1.97 |
| b) Diluted (in rupees) | 1.15 | 2.42 | 1.83 |

Notes:

- The statement has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at it's meetings held on October 26, 2018.
- This statement has been prepared in accordance with the Indian Accounting Standards (referred to as "Ind AS") 34 Interim Financial Reporting prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules as amended from time to time.
- During the quarter and six months ended September 30, 2018, the Company issued 45,000 and 154,500 equity shares respectively pursuant to the exercise of stock options by certain employees under the ESOP scheme, 2009.
- Effective April 1, 2018, the Company has adopted Ind AS 115 "Revenue From contracts with customer" using the modified retrospective option which is applied to contracts that were not completed as at April 1,2018. Accordingly the comparatives have not been retrospectively adjusted. The effect on adoption of Ind AS 115 did not have any material impact to the financial results of the Company.
- Previous year figures have been regrouped / rearranged wherever considered necessary.

| Particulars | Quarter ended 30.09.2018 Unaudited | six months ended 30.09.2018 Unaudited | Quarter ended 30.09.2017 Unaudited |
|----------------------------|------------------------------------|---------------------------------------|------------------------------------|
| Turnover | 3,378.01 | 6,485.08 | 2,835.05 |
| Profit / (loss) before Tax | 394.46 | 631.25 | 167.94 |
| Profit / (loss) after Tax | 265.74 | 437.46 | 116.83 |

7. The above is an extract of detailed Unaudited Financial Results submitted with Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of statement of Unaudited Financial Results are available on Stock Exchange's website, www.bseindia.com & www.nseindia.com and on website of the Company, www.onwardgroup.com.

For and on behalf of the Board of Directors of
Onward Technologies Limited

Harish Mehta
Executive Chairman

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN TO ALL Concerned that my clients (1) SHAIKH ZARINABEGAM MOHD,RAZIUDDIN (2)YASMIN NAWAZ KALLAN D/O, SHAIKH MOHD. RAZIUDDIN (3) MOHAMMAD RIZWAN MOHAMMAD RAZIUDDIN SHAIKH (4) REHMAN RAZIUDDIN SHAIKH (5) SAMINA MOHD, ARSHAD SHAIKH D/O, SHAIKH MOHD, RAZIUDDIN being the only claiming to be the Surviving Legal heirs and representatives of SHAIKH MOHD, RAZIUDDIN and present owners of Shop No. 5, Ground Floor, Real Residency Chs. Ltd., Shanti Park, Mira Road (E), Dist. Thane - 401107.

FURTHER (1) SHAIKH ZARINABEGAM MOHD, RAZIUDDIN (2) SHAIKH MOHD, RAZIUDDIN (during his life time) were the owners of the said Shop having being purchased from M/S. NIRAV DEVELOPERS PVT. LTD., by way of Agreement for sale dated 10/02/2010, and the same is registered under document No. INN10-02040-2010, dated 22/02/2010.

But the deceased SHAIKH MOHD, RAZIUDDIN has expired on 26/05/2013, having death Registration No. 741653124 dated 22/06/2013, leaving behind his wife SHAIKH ZARINABEGAM MOHD, RAZIUDDIN and two daughter (1) YASMIN NAWAZ KALLAN (2) SAMINA MOHD, ARSHAD SHAIKH and his Two Son i.e. (1) MOHAMMAD RIZWAN MOHAMMAD RAZIUDDIN SHAIKH (2) REHMAN RAZIUDDIN SHAIKH as his only legal heirs and representatives in accordance with the law of succession under which they were governed at the time of his death.

THEREFORE ANY MEMBER OF PUBLIC or the Competent Authority appointed under the Maharashtra Stamps Act, 1958, having objection against the Legality of (1) SHAIKH ZARINABEGAM MOHD, RAZIUDDIN (2) YASMIN NAWAZ KALLAN D/O, SHAIKH MOHD. RAZIUDDIN (3) MOHAMMAD RIZWAN MOHAMMAD RAZIUDDIN SHAIKH (4) REHMAN RAZIUDDIN SHAIKH (5) SAMINA MOHD, ARSHAD SHAIKH D/O, SHAIKH MOHD, RAZIUDDIN being the only claiming to be the Surviving Legal heirs and representatives of SHAIKH MOHD, RAZIUDDIN of the said Shop for the share of 50% only, in any manner howsoever and whatsoever by way of Gift, occupancy right, inheritance, mortgage, transfer, sale, gift, lease, license, lien, charge, trust, maintenance, easement, tenancy in perpetuity or any civil or criminal litigation or recovery proceedings should intimate the undersigned writing to me within 14 days from the date of Publication, hereof with proof thereof against accountable receipt or by registered A/D post, failing which the claim or claims, if any of such person/s will be considered to have been waived and/or abandoned.

Place: Mira Road (E), Thane. Sd/-
Date: 27th October, 2018
Adv. Akta M. Parikh
Shop No. 22, 1st Floor, Crystal Plaza, Station Road, Mira Road (E), Dist. Thane - 401107.



एसआय इंडस्ट्रीज लि.
(प्रांतीय असोसिएटेड स्टोन इंडस्ट्रीज (कोटाह) लि.)
नोंदणीकृत कार्यालय: सॅव्हॉन इन्व्हेस्ट, ए.सि. (७) मजला, गणपतराव कदम मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३, महाराष्ट्र.
वेबसाईट: asiestone.com ई-मेल: investors@asigroup.co.in सू.क्र. (०२२)४०८९६१००, कॅस क्र. (०२२)४०८९६१९९.

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिझायर्मेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०१८ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व नोंद पदावर घेणे याकरिता सोमवार, ५ नोव्हेंबर, २०१८ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

एसआय इंडस्ट्रीज लि.करिता

सही/-

मनोज जैन

कंपनी सचिव

विकाय: मुंबई
दिनांक: २७.१०.२०१८

संपूर्ण सूचना कंपनीच्या asigroup.co.in वेबसाईटवर इनव्हेस्टर सेवशन आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर कॉर्पोरेट घोषणा विभाग यावर सुध्दा उपलब्ध आहे.

AJMERA REALTY & INFRA INDIA LIMITED
CIN: L27104MH1985PLC035659
Registered Office: Citi Mall, 2nd Floor,
New Link Road, Andheri (West), Mumbai- 400 053
Tel : +91-22-6698 4000 Fax : + 91-22-2632 5902
Email: investors@ajmera.com Website: www.aril.co.in

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 (1) (a) read with 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, the 5th November, 2018 at 12:00 Noon, inter-alia to consider, review and adopt Un-audited Standalone & Consolidated Financial Statements for the Quarter & Half Year ended 30th September, 2018 along with other agenda's to the business.

In terms of Insider Trading Policy of the Company, the Trading window shall remain closed from Friday, 2nd November, 2018 to Wednesday, 8th November, 2018 (both days inclusive)

This information is available on the website of the Company at www.aril.co.in as well as on the website of the National Stock Exchange of India limited at www.nseindia.com and Bombay Stock Exchange Limited at www.bseindia.com

By order of the Board
For Ajmera Realty & Infra India Ltd.
Sd/-
Rajnikant S Ajmera
Chairman & Managing Director

Place : Mumbai
Date : 26th October, 2018



पिरामल एन्टरप्रायजेस लिमिटेड

CIN: L24110MH1947PLC005719

नोंदणीकृत कार्यालय: पिरामल अनंता, अगस्त्य कॉर्पोरेट पार्क, अग्निशमन केंद्रासमोर, कमाना जंक्शन, एल.बी.एस. मार्ग, कुर्ला पश्चिम, मुंबई-४०००७० दुर.क्र.:०२२-३८२०३०००/४०००, फॅक्स क्र.०२२-३८०२३०८४, ई-मेल: complianceofficer.pel@piramal.com; वेबसाईट: www.piramal.com

३० सप्टेंबर, २०१८ रोजी संपलेल्या तिमाही व सहामाहीकरिता एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल
(₹ कोटीत)

| अ. क्र. | तपशील | संपलेली तिमाही ३०.०९.२०१८ (अलेखापरिक्षित) | संपलेली तिमाही ३०.०६.२०१८ (अलेखापरिक्षित) | संपलेली तिमाही ३०.०९.२०१७ (अलेखापरिक्षित) | चालू कालावधी संबंधित तिमाही ३०.०९.२०१८ (अलेखापरिक्षित) | मागील कालावधी करिता वर्ष ते तारीख आकडे ३०.०९.२०१७ (अलेखापरिक्षित) | संपलेले मागील वर्ष ३१.०३.२०१८ (लेखापरिक्षित) |
|---------|---|---|---|---|--|---|--|
| १. | कार्यचलनातून एकूण उत्पन्न | ३१४४.५० | २९०२.४९ | २५३५.८६ | ६०४६.५९ | ४७८९.९३ | ५०६३९.३५ |
| २. | कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबपूर्व) | ५६९.८१ | ५०३.२३ | ४९१.२४ | ५०७३.०४ | ८४०.७५ | १९६३.७७ |
| ३. | करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर) | ५६९.८१ | ५०.९८ | ४९१.२४ | ६२०.७९ | ८४०.७५ | १९६३.७७ |
| ४. | करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर) | ४०७.०३ | (१३०.०४) | ३०१.४९ | २७६.९९ | ५४८.९५ | ४८४०.९९ |
| ५. | कर, अल्पाकृती व्याज व सहकारी नफा/(तोटा)चा हिस्सा नंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर) | ४८०.४२ | (६९.८१) | ३८३.६० | ४१०.६१ | ६८५.८३ | ५१२०.२८ |
| ६. | कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) | १६८.८२ | (२९८.७४) | ३५३.४५ | (१९९. | | |

CORRIGENDUM

In the Public Notice of **ADVANI HOTELS & RESORTS (INDIA) LIMITED** which was published on 26.10.2018, where the designation of Mr. Nilesh Jain was wrongly mentioned as Director, whereas it should be **Company Secretary** the error occurred inadvertently is regretted.

GALAXY ENTERTAINMENT CORPORATION LIMITED

CIN: L51900MH1981PLC024988
Registered Office: Eyelet House, M.S. Patel Compound, Opp. Shah Industrial Estate, Saki-Vihar, Andheri (East), Mumbai - 400072. Tel: 022 - 6199 4412.
Email: investors@thegalaxy.com / Website: www.thegalaxy.com

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Saturday, November 3, 2018, inter alia, to consider and approve the un-audited financial results for second quarter and half year ended on September 30, 2018 of the Financial Year ending March 31, 2019.

The said notice may be accessed on the website of the Company at www.thegalaxy.com and website of BSE Ltd at www.bseindia.com.

For Galaxy Entertainment Corporation Limited

Sd/-
Suchita Rajput
Company Secretary
Place : Mumbai
Date : October 26, 2018

H.G. INFRA ENGINEERING LIMITED

CIN: L45201RJ2003PLC018049
Regd. Office: 14, Panchwati Colony, Ratanada, Jodhpur, Rajasthan 342001
Ph. No.: 0291 2000307 Website: www.hginfra.com, Email: cs@hginfra.com

NOTICE

Notice is hereby given in pursuant of the Regulation 29 read with Regulation 47 and other applicable regulation of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on 3rd November, 2018 at Corporate office: III Floor, Sheel Mohar Plaza, A-1, Tilak Marg, C-Scheme, Jaipur-302001, Rajasthan inter alia to consider and approve the Un-Audited Financial Results for the Quarter/Half Year ended 30th September 2018, and any other matter with the permission of the Chair.

This information is available under the 'Investor section of the company's website i.e. www.hginfra.com and also available on the websites of BSE Ltd. and National Stock Exchange of India Ltd.

For H.G. Infra Engineering Limited

Sd/-
Harendra Singh
Managing Director
DIN: 00402458
Place: Jaipur
Date: 26th October, 2018

**INFORMATION & TECHNOLOGY DEPARTMENT
NEW DELHI MUNICIPAL COUNCIL
PALIKA KENDRA, NEW DELHI - 110001****e-Procurement Tender Notice****Tender ID No. 2018_NDMC_161006_1**

Name of Work: Facility Management & AMC for IT Infrastructure, NDMC for a period of 2 years.
Estimated cost : ₹ 2,70,00,000/- (Two Crore Seventy Lakh) Tax Extra
Publication of Tender/
Bid document : 25.10.2018
Earnest Money Deposit (EMD) : Rs. 5,40,000/-
Proposal Due Date/Last Date of Bid Submission : 09.11.2018 at 3:00 PM
Pre-Bid meeting : 01st November at 11:00 PM
Council Room 3rd Floor, Palika Kendra Building, New Delhi Municipal Council Palika Kendra, New Delhi - 110001, Phone: 011-41501367
Contact person and email id : Joint Director, IT, NDMC, Email: onjdit@ndmc.gov.in
Proposal Due Date (PDD) : 09.11.2018 at 4:30 PM, Office of the Director, IT, NDMC, 7th Floor, New Delhi Municipal Council
i.e. (Opening of Technical/ Palika Kendra, New Delhi-110001, Phone: 011-41501367

Further, details and any Corrigendum can be seen at e-Tendering portal of Government of NCT of Delhi https://govtprocurement.delhi.gov.in

Note: To participate in e-tendering in NDMC registration with e-Tendering System of Government of NCT of Delhi is mandatory. **Jt. Director (IT)**

**विश्वकर्मा पोर्ट ट्रस्ट
VISAKHAPATNAM PORT TRUST
VISAKHAPATNAM
ISO 9001, ISO 14001, OHSAS 18001****CIVIL ENGINEERING DEPARTMENT**

1).E-Tender Notice No.IENG/Estate/Z4 - plot at Exim Park/T/ 2018, Dated 16.10.2018.
Name of the Work:- "Allotment of Land on long term lease of 30 years (without renewal option), on 'as is where is' basis in Zone-Z4, plot (35,410Sq.mtrs.) at Exim park area for the purpose of WARE HOUSE at Visakhapatnam Port Trust".
SOLVENCY:- Rs.30.48 Lakhs
E.M.D./Bid Security:-Rs.7.62,000/-, Transaction fee :10,000/-
Bid document downloading end date & time: 16-11-2018 up to 13.00Hrs.
2).E-Tender Notice No.IENG/Estate/Z1A-plot S.S Nagar/T/ 2018, Dated 12.10.2018.
Name of the Work:- "Allotment of Land on long term lease of 10 years (without renewal option), on 'as is where is' basis in Zone- Z1A, plot (117.89Sq.mtrs.) near S.S.Nagar for work shop purpose."
SOLVENCY:- Rs.42,000/-
E.M.D./Bid Security:-Rs.10,400/-, Transaction fee :5,000/-
Bid document downloading end date & time: 12-11-2018 up to 13.00Hrs.
Contact Details:- Chief Engineer's Office, 3rd floor, VPT, VSPAP, India
Ph.No.0891-2873300, 2873332, 2873515/3337.
-Chief Engineer

For further details and to submit bids visit VPT website (http://vpttenders.gov.in)

CUPID LIMITED
Manufacturers and Exporters of Male / Female Condoms and Lubricants
Registered Office:- A-68, M. I. D. C. (Malegaon),
Sionar, Nashik-422119
Tel No. :- (02551) 230280 Fax No. :- (02551) 230279
CIN No. :- L25193MH1993PLC070846
E-Mail:- cs@cupidlimited.com**NOTICE**

Pursuant to regulation 29 read with regulation 47 of SEBI (LODR), Regulations, 2015, **NOTICE** is hereby given that a meeting of the Board of Directors of the company is scheduled to be held on **TUESDAY, 6th DAY OF NOVEMBER, 2018**, inter alia, to consider, approve and take on record the Unaudited Financial Results of the company for the quarter ended 30th September, 2018 and to consider and discuss on 1st Interim Dividend for the financial year 2018-19.

Further, the Trading Window of the company shall remain closed for all the Designated Persons including Directors of the Company and their immediate relatives on and from 26th October, 2018 to 8th November, 2018 (both days inclusive) and will reopen on Friday, 9th November, 2018.

The said information is available on the company's website at www.cupidlimited.com and may also be available on the websites of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com.

For Cupid Limited
Sd/-
Saurabh V. Karmare
Company Secretary and Compliance Officer
Place: Nashik
Date: 26th October, 2018

PTC India Financial Services Limited
(CIN: L65999DL2006PLC153373)
Registered Office: 7th Floor, Tolsonsahy Exchange Building,
Sionar, Nashik-422119
Tel No. :- (02551) 230280 Fax No. :- (02551) 230279
CIN No. :- L25193MH1993PLC070846
E-Mail:- cs@cupidlimited.com

SBI
Platform Engineering - II, State Bank Global IT Centre,
CBD Belapur, Navi Mumbai - 400 614.

CORRIGENDUM II

Please refer the RFP Ref: SBI/GITC/Platform Engineering-II/ 2018-2019/519 Dated: 08/10/2018 for Procurement, Installation, Commissioning and Maintenance of Appliance Based SMS Gateway Solution. **Corrigendum II** is available under 'Procurement News' at Bank's website, <https://bank.sbi>.

Sd/-
Deputy General Manager
(PE - II)
Place: Navi Mumbai
Date: 27.10.2018

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड
(भारत सरकार का उपक्रम)
BHARAT HEAVY ELECTRICALS LTD
(A Govt. of India Undertaking)

Component Fabrication Plant
Dist: Udhampur Singh Nagar, Rudrapur,
Uttaranchal - 263153
Tel: (05944) 257220/257221
Fax: (05944) 243605

आपूर्तिकर्ताओं की सूचीबद्ध करने हेतु रुचि अभिव्यक्ति
Expression of Interest (EOI) for Empanelment of Suppliers (NIT_41899)
Online Supplier Registration Applications are invited from manufacturers of Copper & Aluminium Braided & Strip Flexibles, Instrument Transformers (Busduct CT & VT), LT Transformers (NGT), Electrical HT Panels/Cubicles, Electrical grade Aluminium Extrusions, Lightening Arrestor, Surge Capacitor, Hot Air Blower, Air Pressurization Equipment, HRC/HT Fuse, Silver Plating etc. Detailed information can be accessed on BHEL website www.bhel.com vide NIT_41899 and supplier registration portal <https://supplier.bhel.in/>

GOVERNMENT OF KARNATAKA
(Public Works, Ports and Inland Water Transport Department)
National Highways
Office of the Executive Engineer, National Highway Division, Urva Store, Ashoknagar, Mangaluru - 575 006. Ph: 0824-2450415 Email : eenhdmg@yahoo.com
No: EE/NHD/MNG/AE-2/NH-169/Major Bridge/NIT-27/7th Extension/2018-19/5300 date: 25.10.2018

E- TENDER 7th EXTENSION NOTIFICATION
The scheduled dates of this office e-tender notification No: EE/NHD/MNG/AE-2/NH-169/Major Bridge/NIT 27/6th Extension/2018-19/4663 Dated: 06.10.2018 are extended indefinitely until further orders. The rescheduled dates will be intimated
Sd/- Executive Engineer, National Highway Division, Mangaluru

राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड
RASHTRIYA ISPAT NIGAM LIMITED
(A Government of India Enterprise)
VISAKHAPATNAM STEEL PLANT
WORKS CONTRACTS DEPARTMENT
1.OPEN TENDER RfX No.2600002992 Dt:20.10.2018
WORK: Technological assistance for upkeep of BOF, Secondary Metallurgy & Allied areas in SMS-2.
♦ Submission deadline date & time : 3:00PM on 24.11.2018
♦ Bid Opening date & time: 3:30PM on 24.11.2018
Contact: Mr. K. V. Ramanarao, AGM (WC) Cell: 9959151444
Email: ramanarao.kv@vizagsteel.com **GM (WC)**
For more details & corrigendums please visit regularly www.vizagsteel.com, <http://www.eprocure.gov.in/epublish>

IEX
INDIAN ENERGY EXCHANGE LIMITED
Regd. & Corp. Off.: Fourth Floor, TDI Centre, Plot No.7, Jasola District Centre, New Delhi - 110025
CIN: L74999DL2007PLC277039
Ph. No.: +91-11-4300 4000; Fax No.: +91-11-4300 4015
Email: compliance@iexindia.com; Website: www.iexindia.com

NOTICE

Pursuant to the Regulation 29 and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, November 09, 2018 inter-alia, to consider and approve the un-audited Financial Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2018.

Further the Trading Window for dealing in the shares of the Company shall remain closed for the period from Saturday, October 27, 2018 to Sunday, November 11, 2018 (both days inclusive).

This information is also available on the website of the Company i.e. www.iexindia.com and the website of the BSE Limited and National Stock Exchange of India Ltd (i.e. www.bseindia.com and www.nseindia.com), the Stock Exchanges where the Company's shares are listed.

For Indian Energy Exchange Limited

Sd/-
Vineet Harlanka
Company Secretary and Compliance Officer
Place: New Delhi
Date: October 26, 2018

AJMERA REALTY & INFRA INDIA LIMITED
CIN: L27104MH1985PLC035659
Registered Office: Citi Mall, 2nd Floor,
New Link Road, Andheri (West), Mumbai- 400 053
Tel : +91-22-6698 4000 Fax : + 91-22-2632 5902
Email: investors@ajmera.com Website: www.aril.co.in

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 (1) (a) read with 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, the 5th November, 2018 at 12:00 Noon, inter-alia to consider, review and adopt Un-audited Standalone & Consolidated Financial Statements for the Quarter & Half Year ended 30th September, 2018 along with other agenda's to the business.

In terms of Insider Trading Policy of the Company, the Trading window shall remain closed from Friday, 2nd November, 2018 to Wednesday, 8th November, 2018 (both days inclusive)

This information is available on the website of the Company at www.aril.co.in as well as on the website of the National Stock Exchange of India limited at www.nseindia.com and Bombay Stock Exchange Limited at www.bseindia.com

By order of the Board
For Ajmera Realty & Infra India Ltd.

Sd/-
Rajnikant S Ajmera
Chairman & Managing Director
Place : Mumbai
Date : 26th October, 2018

झारखण्ड सरकार
कार्यपालक अभियन्ता का कार्यालय
पेयजल एवं स्वच्छता प्रमण्डल सं. 1, धनबाद**शुद्धि-पत्र**

निविदा सूचना संख्या : 21 / 2018-19 दिनांक : 03.10.2018 के संदर्भ में।
कार्य का नाम : SUPPLYING AND LAYING OF DIFFERENT DIA PIPE K-7, K-9 FROM LAXMI MORE KURMIDIH TO BINOD BIHARI MORE DUE TO WIDENING OF ROAD UNDER D.W. & S. DIVISION NO.1, DHANBAD.
P.R. no. - 193412

अपरिहार्य कारणवश उपर्युक्त निविदा सूचना संख्या में निम्नवत संशोधन संसूचित किया जाता है।

| क्र. | पूर्व में प्रकाशित सूचना | संशोधित सूचना |
|------|---|----------------------------|
| 1 | Date of publication of Tender on Web site: 23.10.2018/ up to 04.00PM | 02.11.2018 upto 4.00 PM |
| 2 | Date of pre bid meeting : 25.10.2018/ 12.30 PM | 08.11.2018/12.30 PM |
| 3 | Last date/Time for receipt of Bid : 02.11.2018/ up to 05.00 PM | 22.11.2018/ up to 05.00 PM |
| 4 | Date of submission of Bank Guarantee and Cost of B.O.Q. : 02.11.2018/ up to 4.00 PM | 24.11.2018/ up to 4.00 PM |

DE NORA INDIA LIMITED
Registered Office: Plot Nos. 184, 185 & 189, Kundaim Industrial Estate, Kundaim, Goa - 403115
Tel. No.: 0832 3981100; Fax No.: 0832 3981101
Email: denoraindia@denora.com; Website: www.denoraindia.com
(CIN - L31200GA1993PLC001335)

Extract of Standalone Unaudited Financial Results for the Quarter & Half Year ended 30th September, 2018
(All figures in Rs. Lakhs except per share data)

| Sr. No. | Particulars | Quarter Ended (Unaudited) | | | Half Year Ended (Unaudited) | | Year ended (Audited) |
|---------|---|---------------------------|------------|------------|-----------------------------|------------|----------------------|
| | | 30.09.2018 | 30.06.2018 | 30.09.2017 | 30.09.2018 | 30.09.2017 | |
| 1 | Total income from operations | 836.10 | 1007.24 | 514.36 | 1843.34 | 1077.03 | 3051.52 |
| 2 | Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) | 64.81 | 249.66 | -63.44 | 314.47 | -65.17 | 307.35 |
| 3 | Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) | 64.81 | 249.66 | -63.44 | 314.47 | -65.17 | 307.35 |
| 4 | Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) | 50.52 | 190.23 | -104.26 | 240.75 | -108.96 | 169.03 |
| 5 | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income(after tax)] | 43.30 | 193.20 | -104.41 | 236.50 | -114.50 | 173.02 |
| 6 | Equity Share Capital | 530.86 | 530.86 | 530.86 | 530.86 | 530.86 | 530.86 |
| 7 | Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year | - | - | - | - | - | 4706.81 |
| 8 | Earnings Per Share (of ₹ 10/- each) (not annualized)- | | | | | | |
| | Basic & Diluted: | 0.82 | 3.58 | -1.91 | 4.54 | -2.05 | 3.18 |

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed Financial Results and this extract were reviewed by the Audit Committee and Board of Directors in their meeting held on 26th October, 2018. The full format of the Quarterly Results are available on the websites of the Stock Exchange website (www.nseindia.com & www.bseindia.com) and the Company's website (www.denoraindia.com).

For and on behalf of the Board of Directors of
DE NORA INDIA LIMITED
Sd/-
M. A. Sundaram
Chairman
DIN: 00144607
Place : Kundaim, Goa
Date : 26.10.2018

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that my client Mr. Mohan Vasant Thakur is in process for applying for the transfer of the membership and share certificate of Bhaktiyo CHS Ltd., in his name, by virtue of nomination preferred by his mother Late Smt. Vandana Vasant Thakur. That the said Original Share Certificate bearing no. 184 standing in her name and the acknowledged Nomination Form have been lost and mis-placed and are not to be traced despite due diligent efforts.

Any/ All persons having any claim, objection in, or to upon the said Share Certificate, flat, or any part thereof by way of lease, inheritance, lien, mortgage, charge e. t. c. and/ or any objection for the said flat should make the same known to the undersigned in writing at the address mentioned below, specially stating therein the exact nature of such claim, if any, together with documentary evidence thereof, within 14 days from the date of publishing of this Notice failing which, any such claim in or upon the said property or any part thereof shall be deemed to be waived and my client shall be entitled to apply for Duplicate Share Certificate and proceed to apply for transfer of the shares in his name without any reference to such claim and/ or objection.

Sd/-
Mandar V. Kopardkar
Advocate
Place: Mumbai
Date : 26.10.2018

A/001, Gr. Floor, Prasham CHS Ltd., Kastur Park Rd., Ram Mandir Rd. Extn, Borivali (W), Mumbai-92.

JOINDRE CAPITAL SERVICES LIMITED

Regd. Office: 32, Raja Bahadur Mansion, Ground Floor, Opp. Bank of Maharashtra, Mumbai Samachar Marg, Fort, Mumbai - 400 023;
CIN: L67120MH1995PLC086659;
Tel No. 40334720; Fax No. 40334721;
Email: info@joindre.com;
Website: www.joindre.com

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 13th November 2018 to consider and approve inter-alia the un-audited Financial Results of the Company for the Quarter and half year ended 30th September 2018 and appointment of Addl. Director (Non executive Independent Director /Resignation of Independent Director of the Company.

Under SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations 2015, the trading window will remain closed from 27-10-2018 to 15-11-2018 (both days inclusive)
This information is also available on the website of the Company at www.joindre.com and on the website of BSE Ltd www.bseindia.com

FOR JOINDRE CAPITAL SERVICES LTD

Sd/-
(Vijay Pednekar)
Company Secretary
Place: Mumbai
Date: 26-10-2018

WABAG
sustainable solutions for a better life
VA TECH WABAG LIMITED
CIN : L45205TN1995PLC030231
Regd. Office: "WABAG HOUSE",
No.17, 200 Feet Thoraiapakkam-Pallavaram Main Road, Sannambu Kolathur, Chennai - 600 117. Phone : +91-44-3923 2323 | Fax : +91-44-3923 2324
Website : www.wabag.com Email : companysecretary@wabag.in

NOTICE

Notice is hereby given in compliance with the provisions of Regulation 47 (1) (a) of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, the 12th November 2018 to inter alia, consider, approve and take on record, the un-audited financial results (both standalone and consolidated) of the Company for the quarter and half year ended 30th September 2018.

This information is also available on Company's website at www.wabag.com and on Stock Exchanges' website at www.nseindia.com and www.bseindia.com

By order of the Board

For VA TECH WABAG LIMITED
Sd/-
R Swaminathan
Company Secretary & Compliance Officer
M.No.: A17696
Place : Chennai
Date : 26th October, 2018

JHARKHAND URJA SANCHARAN NIGAM LIMITED
(CIN No. - U14018JH2013SGC001704)

CENTURYPLY
CENTURY PLYBOARDS (INDIA) LIMITED
CIN : L20101WB1982PLC034435
Reg. Office: P-15/L, Taratala Road, Kolkata - 700 088
Tel. - 033-39403950; Fax- 033-22483539
E-mail ID- investors@centuryply.com
Website- www.centuryply.com

NOTICE

NOTICE is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on **Monday, 5th November, 2018 at 11.30 A.M.** at hotel 'The Lalit Great Eastern', 1-3, Old Court House Street, Kolkata 700069, to consider, inter alia, the Unaudited Financial Results of the Company for the quarter and half year ended 30th September, 2018.

For Century Plyboards (India) Ltd.
Sundeeep jhunjhunwala
Company Secretary
Date : 26.10.2018

KAMADGIRI FASHION LIMITED

CIN - L17120MH1987PLC042424
Regd. Off.: B-104, 'The Cube',
Off M.V. Road, Marol, Andheri (East),
Mumbai - 400 059.
Tel: 022-71613131 | Fax: 022-71613199
E-mail: mumho@kflindia.com
Website: www.kflindia.com

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Saturday, November 03, 2018, inter alia to consider and approve the un-audited financial results for the quarter and half year ended on September 30, 2018.

Above notice is also available on website of the Company www.kflindia.com and website of the Stock Exchange www.bseindia.com.

For Kamadgiri Fashion Limited

Sd/-
Gaurav K. Soni
Company Secretary
Place: Mumbai
Date: October 26, 2018

Jay SPEAKS

"Liked. Shared. Commented. Respected."